

14th August, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400001
BSE Scrip Code: 512455

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051
NSE Symbol: LLOYDSME

Sub: Newspaper Publication of Extracts of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2025

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30, 47(1)(b) and 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“**Listing Regulations**”), we have enclosed herewith copies of Business Standard (English Daily) and Navrashttra Times (Marathi Daily) both dated 14th August, 2025 for publication of extracts of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2025.

The same is also available on the Company’s website at www.lloyds.in.

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you,
Yours Sincerely,
For Lloyds Metals and Energy Limited

Akshay Vora
Company Secretary
Membership No.: ACS43122



Encl.: as above

Lloyds Metals and Energy Limited

R/O: Plot No: A1-2, MIDC Area, Ghugus,
District Chandrapur – 442505, Maharashtra, India.
W www.lloyds.in | **E** investor@lloyds.in
CIN: L40300MH1977PLC019594

Corporate Office:

A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg,
Lower Parel (West), Mumbai – 400013, Maharashtra, India.
C/O No.: +91-22-62918111 | **R/O No.:** +91-8411965300

Goal should be to get 20 mn foreign tourists: Shekhawat

AKSHARA SRIVASTAVA
New Delhi, 13 August

Amid a sustained domestic travel boom, Tourism Minister Gajendra Singh Shekhawat on Wednesday stressed the importance of remaining focused on getting more foreign tourists to India, which can be done by developing new arenas of experiential tourism and working on the human capital available in the country.

Shekhawat, who was speaking at the two-day national conclave organised by the Federation of Associations of Indian Tourism and Hospitality (FAITH) in New Delhi, added that India's goal should be to achieve 20 million foreign tourist arrivals (FTAs) in the country.

"There is an urgent need to think about taking FTAs to the 20 million milestone and that is not just the work of the government. Members of the hospitality sector, too, are working towards achieving this goal," Shekhawat said.

"We have also developed an action plan to align different line ministries over the next one year and take a whole-of-the-government approach to ensure we are among the top 10 positions in the World Economic Forum's Travel and Tourism Development Index (TTDI). Work on this is going on in a mission mode to ensure we are able to succeed on this front in the coming five years," he added.

Over the three years, India moved up to the 39th position in 2024 from 54th position on the World Economic Forum's TTDI.

"Only infrastructure growth cannot help us achieve this goal. There is a need to work on creating new experience offerings, increase branded room inventory, amp up basic amenities, and develop the industry's human resource," he further said.

India saw nearly 10 million FTAs in 2024. According to the Ministry of Tourism, FTAs stood at 2.6 million in the January-March quarter this year, marginally lower than 2.9 million in the same period last year.

Visa, travel hurdles holding back tourism: IndiGo chief

DEEPAK PATEL
New Delhi, 13 August

India should reform its visa process and make travel easier for foreign visitors to boost inbound tourism, as it currently attracts only a "handful" of overseas travellers compared with neighbours like Thailand, IndiGo CEO Pieter Elbers said on Wednesday.

"We have 44 UNESCO heritage sites in India. Thailand has eight. We have mountains, the seas, the backwaters. We have culture, festivals, music, food, everything. And yet, it (India) attracts a handful of foreigners. So, I would say that the opportunity is out there," he said at a tourism conclave organised by Federation Of Associations in Indian Tourism & Hospitality (FAITH).

India welcomed about 9.95 million foreign tourists in 2024, up from 9.52 million in 2023 but still below the 10.93 million recorded in 2019. Thailand, by contrast, attracted around 35.55 million visitors last year, a 26.3 per cent rise from 2023.

When asked what could be done to boost inbound tourism in India, Elbers replied, "The opportunity of inbound tourism is enormous. But you need to get certain things in place. I heard the discussion here about trade conferences. Trade conferences come if other stuff is properly in order. Otherwise, it is throwing good money after not very effective elements."

"Citizens from about 70 countries in the world can travel to China without a visa. People from about 90 countries in the world can travel to Thailand without a visa. People from three countries -- Bhutan, Nepal and the Maldives -- in the world can travel to India without a visa. These are statistics in themselves. So, one,



IndiGo CEO Pieter Elbers said ease of travel is another issue that has to be resolved to increase inbound tourism

I would say, is the visa structure," he added.

He mentioned that even though the visa processing fee in India is low, even the cheapest visa has \$10 fees.

"It is not the issue of money but the inconvenience. You need to go to the site, then upload the pictures, then you need to do the payment, and then payment doesn't work. That is not a very smooth process, to say the least," Elbers noted.

"You see foreigners coming to a hotel - how many copies of the passport they need to make? They have the visa already. Why do you need to take ten copies of their passports? They have their visa," he stated

IndiGo CEO said the second issue that has to be resolved to boost inbound tourism is the "ease of travel and ease of going around" in the country.

"I live here so I know my way around. But, every now and then, I see some clueless foreigner standing on the street corner somewhere, who needs to go somewhere," he explained.

He said that the third issue is the "promotion and the activities around it".

Paytm's PA nod may increase competition in payments mkt

AJINKYA KAWALE
Mumbai, 13 August

The Reserve Bank of India's in-principle approval for Paytm Payments Services to operate as an online payment aggregator (PA) paves the way for the firm to onboard more merchants, which may also intensify competition in the digital payments ecosystem.

This comes at a time when it competes with a market of 55 fully licensed rivals although the payments market is still ripe for growth. The lifting of merchant onboarding restrictions comes more than two years after they were imposed on the company in November 2022. The only business restriction that remains now is on its associate entity, Paytm Payments Bank.

In the past two years, multiple fintech companies have been recognised as an online payment aggregator, each vying for new merchants.

"Paytm already had a certain number of merchants that it continued to service even



The RBI nod came over two years after it had imposed curbs on the firm

after restrictions were placed on different businesses. While it is difficult to take onboard new large merchants currently due to the size of its competitors, the company may still be able to scoop some out for itself," a top executive at a large payments company said, requesting anonymity.

Experts added that the RBI's in-prin-

ciple approval could further pave way for increased competition in the digital payments ecosystem.

"With an established presence in offline merchant acquiring, this development could support their broader acquiring operations and contribute to increased competition in India's digital payments market. Their approach to expanding into the cross-border payments space, which offers higher revenue potential, will be one to watch," said Ranadurjay Talukdar, partner and payments sector leader, EY India.

In its first quarter 2025-26 earnings call, Paytm founder Vijay Shekhar Sharma had said he expected another 4-5 times growth left in the country in terms of digital payments.

"Lately, we augmented our management team on online merchants because we already have had them onboarded for a long time. And by focusing on more farming (them), we hope to get even more growth," he had said.

Infy to buy 75% in Telstra arm for ₹1.3K cr

SHIVANI SHINDE
Mumbai, 13 August

Information technology (IT) services major Infosys on Wednesday announced the formation of a joint venture (JV) with Telstra, Australia's leading telecommunications and technology company. This will allow Infosys to accelerate artificial intelligence (AI)-enabled cloud and digital solutions for Australian businesses.

Infosys will acquire 75 per cent of shareholding in the Versent group — a wholly owned subsidiary of the Tel-

stra group — that delivers cloud and digital transformation. Infosys is investing Australian dollar 233.25 million (around ₹1,300 crore) in the JV.

The IT services major will have operational control while Telstra will continue to retain the remaining 25 per cent minority stake in the Versent group.

The formation of the JV will accelerate Infosys' strategy to help clients navigate their AI journey, and this collaboration will propel AI-enabled cloud and digital solutions for Australian businesses, the company said.

Sail Parekh, chief executive officer (CEO), Infosys, said: "We are excited to bring Infosys Topaz to enable transformative AI-first capabilities to complement Versent group's cloud-first digital foundation. Expanding our trusted collaboration with Telstra, with whom we share a valued relationship, unveils a new opportunity to further accelerate the innovation agenda for enterprises across the region."

With a team of 650 engineers, advisors, and strategists spread across Australia, the Versent group strengthens Infosys' local presence. The Versent group primarily serves

large blue-chip organisations with established presence in government & education, financial institutions, energy, and the utilities sector.

In 2024, Infosys had announced a strategic multi-year collaboration with the firm to accelerate its software engineering and IT transformation journey, and enhance customer experience. Further, in 2025, Infosys announced a collaboration with Telstra International to advance technology leadership, drive innovation, and support Telstra's new Connected Future 3.0 strategy.



INDEF MANUFACTURING LIMITED
501-504, Shelton Cubix, 87/15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614 Maharashtra.
Registered Office: Bajaj Bhavan, 2nd Floor, 226, Nariman Point, Mumbai-400021.
Ph: +91 022-45417300 Email: cs1@indef.com
URL: www.indef.com CIN: L29308MH2022PLC390286



Extract of Un-audited Financial Results for the Quarter ended 30-06-2025
(Rs. In Lakhs)


SN	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25	30-Jun-25	31-Mar-25	31-Mar-25	31-Mar-25
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	4345.13	5588.75	4167.34	19369.43	4500.13	5726.96	5726.96	19559.55
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	782.13	1359.27	785.24	4204.68	756.95	1359.18	1359.18	4195.05
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	782.13	1359.27	785.24	4204.68	756.95	1359.18	1359.18	4195.05
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	586.46	1013.55	572.66	3423.92	565.21	1012.81	1012.81	3416.03
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	584.59	1027.98	569.01	3427.39	563.34	1027.27	1027.27	3419.50
6	Equity Share Capital	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00
7	Other Equity				24978.21				24970.33
8	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) - Basic & Diluted	1.83	3.17	1.79	10.70	1.77	3.17	3.17	10.68

NOTE:


1. The above is an extract of the detailed format of Quarter ended Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the standalone / consolidated Quarter ended Un-audited Financial Results are available on the websites of www.bseindia.com; www.nseindia.com and also on Company's website at www.indef.com and can be accessed by scanning the below Quick Response (QR) Code.

2. The above un-audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 12, 2025

3. Previous quarter / year figures have been appropriately regrouped, recasted and reclassified wherever necessary to conform to the current year presentations.



For Indef Manufacturing Limited
Shekhar Bajaj
Chairman
DIN-00089358

**LLOYDS METALS AND ENERGY LIMITED**
Regd. Office : Plot No A1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, Maharashtra - 442505 Tel Nos.: 07172 285103/398
Corporate Office : A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel.No. 022-62291 8111
CIN: L40300MH1977PLC019594 | Website: www.lloyds.in | Email ID: investor@lloyds.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025
(₹ In Cr except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		30th June, 2025	31st March, 2025	30th June, 2024	31st March, 2025	30th June, 2025	31st March, 2025	30th June, 2024	31st March, 2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	2,408.43	1,212.67	2,423.06	6,772.72	2,411.71	1,212.56	2,423.06	6,772.62
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	766.39	245.06	703.95	1,896.99	777.02	244.62	703.87	1,896.11
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	766.39	245.06	703.95	1,896.99	777.02	244.62	703.87	1,896.11
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	634.58	202.47	557.48	1,450.95	641.59	201.88	557.40	1,449.93
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	634.41	199.71	558.17	1,450.26	641.42	199.12	558.09	1,449.23
6	Equity Share Capital (Face Value Re 1/- per share)	52.32	52.32	50.53	52.32	52.32	52.32	50.53	52.32
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	6,962.77	6,350.76	3,330.31	6,350.76	6,962.77	6,349.80	3,330.38	6,349.80
8	Basic Earnings Per Share (not annualised for the quarter) (in Rs.)	12.12	3.91	11.06	28.01	12.12	3.91	11.06	28.01
9	Diluted Earnings Per Share (not annualised for the quarter) (in Rs.)	11.28	3.65	10.96	26.12	11.28	3.64	10.96	26.12


NOTE:

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/2016. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange's at www.bseindia.com & www.nseindia.com and also on the Company's website at www.lloyds.in.

2. The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 12th August, 2025


3. Previous period figures have been re-grouped / re-classified where ever necessary

Scan QR to review the Q1FY26 Results Online



Date: 12th August, 2025
Place: Mumbai


For Lloyds Metals and Energy Limited
Sd/-
Rajesh Gupta
Managing Director
DIN: 00028379

**NAGA DHUNSERI GROUP LIMITED**
REGD. OFFICE : " DHUNSERI HOUSE ", 4A, WOODBURN PARK, KOLKATA - 700 020.
CIN - L01132WB1918PLC003029; Website : www.nagadhunserigroup.com; E-mail : mail@nagadhunserigroup.com; Phone : 033-2280-1950

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2025
(₹ In Lacs)


PARTICULARS	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter ended (30.06.2025)	Quarter ended (31.03.2025)	Quarter ended (30.06.2024)	Year ended (31.03.2025)	Quarter ended (30.06.2025)	Quarter ended (31.03.2025)	Quarter ended (30.06.2024)	Year ended (31.03.2025)
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	462.78	2,186.24	888.94	3,674.58	11,960.76	5,584.85	888.94	7,040.28
Net Profit / (Loss) for the period (before tax and Exceptional Items)	384.23	2,045.83	816.57	3,320.23	1,985.70	128.38	816.57	1,369.87
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	384.23	2,045.83	816.57	3,356.54	1,985.70	128.38	816.57	1,406.18
Net Profit / (Loss) for the period after tax	282.92	1,593.74	725.96	2,395.53	1,718.33	(6.69)	725.96	762.19
Add: Share in Profit/(Loss) of Associate	-	-	-	-	1,669.14	(1,256.56)	1,007.32	1,960.03
Net Profit / (Loss) after share of Associates	282.92	1,593.74	725.96	2,395.53	3,387.47	(1,263.25)	1,733.28	2,722.22
Total Comprehensive Income for the period after Tax (Comprising profit for the period and other comprehensive income)	549.15	(1,334.13)	3,261.61	3,047.84	4,475.94	(4,636.38)	6,793.89	6,760.47
Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
Earnings Per Share (of ₹10/- each) *								
Basic (in ₹) :	28.29	159.37	72.60	239.55	273.53	(126.33)	173.33	272.22
Diluted (in ₹) :	28.29	159.37	72.60	239.55	273.53	(126.33)	173.33	272.22
* Not Annualised								

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchange Website(www.nseindia.com) and on the Company's website.



By order of the Board
For Naga Dhunseri Group Limited
C.K. DHANUKA
Chairman
DIN: 00005684

Place : Kolkata
Date : The 13th Day of August, 2025

**K.S. OILS LIMITED**
(Acquired by Soy-Sar Edible Private Limited)
Regd Off: Khasra no 61,22/1,28/1/2 A. B. Road, Silavati, Guna-473001, Madhya Pradesh
Corp. Off.: 804, 8th Floor, Park Centra, Sector-30, Gurgaon-122001, Haryana, India CIN: L15141MP1985PLC003171, Email: compliance@ks oils.com, Website: www.ks oils.in, Tel: 0124-4173614

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June, 2025
(Rs. In Lacs except EPS)

S. No.	Particulars	Quarter Ended		
		30.06.2025	30.06.2024	31.03.2025
		UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1	Total Income from Operation(Net)	-	-	2.00
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(688.00)	(535.00)	(2,667.00)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(688.00)	(535.00)	(2,667.00)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(688.00)	(535.00)	(2,667.00)
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(688.00)	(535.00)	(2,667.00)
6	Paid-up Equity Share Capital	1,698.00	4,592.00	4,592.00
7	Reserves (excluding Revaluation reserve as Shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings Per Share (EPS) (in Rs.) Basic and Diluted EPS	(0.41)	(0.13)	(0.58)


NOTE:

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website www.ks oils.in.

2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 12.08.2025

3. Previous period / year figure have been regrouped / reclassified wherever necessary, to correspond with the current period's classification/ disclosure

Place : Delhi
Dated : 12.08.2025



By order of Board
For K.S. Oils Limited
Sd/-
Aman Bhutoria
Whole Time Director
DIN : 08010368

नव्या क्षेत्रांच्या शोधाने अधिक संधी

टॅरिफ लादूनही नव्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याने अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम नाही

दिल्ली, विशेष प्रतिनिधी. भारतावर अमेरिकन टॅरिफचे ओझे वाढत आहे. एक बेस रेट असून औषधनिर्माण आणि सेमीकंडक्टरसाठी अतिरिक्त दंडाचीही तरतूद आहे. तज्ञांच्या मते टॅरिफमुळे निर्यातीत घट होईल, विकास मंदवाले, नोकऱ्यांवर परिणाम होईल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी करतील. मात्र, परिस्थिती पूर्णपणे निराशाजनक आहे का? कदाचित तसे नाही. भारताला काही फायदे आहेत आणि काही संधी वापरता येतील. टॅरिफचा एक महत्त्वाचा परिणाम असा झाला आहे की भारताला त्याच्या निर्यात धोरणावर पुनर्निर्धार करावा लागला आहे. २०२४-२५ मध्ये, भारतातील २०% वस्तू अमेरिकेला निर्यात करण्यात आल्या. यामुळे अमेरिकेच्या धोरणातील बदलांमुळे भारतावर अधिक परिणाम झाला आहे. परंतु ट्रम्पच्या धमक्या इशारा म्हणून काम करत आहेत. आता सरकार आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि पूर्ण युरोपसारख्या नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता शोधत आहे. क्षेत्रनिहाय निर्यात आकडेवारी या विविधीकरण योजनेला समर्थन देते.

घटत्या रोखांच्या उत्पन्नामुळे दिलासा मिळतो
केंद्रीय बँकेने व्याजदर कपात मागे ढकलून एक सोपे चलन चक्र सुरू केले आहे. कमी चलनवाढ, मुबलक तरलता आणि घटत्या भांडवली खर्चासह, हे अनुकूल आर्थिक वातावरण बाह्य आह्वानांचा प्रभाव

शेअर	
बीएसई १80,539.91 (▲ 304.32)	
निफ्टी 24,619.35 (▲ 131.95)	
सोने स्टॅण्डर्ड (10 ग्रॅम)	
नागपूर 1,00,300 (▲)	
सोने चांदी मुंबई 1,00,200 (▲)	
चांदी (प्रतिकिंग)	
नागपूर 1,16,000 (▲) मुंबई 1,15,000 (▲)	
₹/डॉलर (प्रतिडॉलर)	87.43
कच्चे तेल 65.88	

QUICK NEWS

स्पाइसजेटचे पाच बोईंग-७३७ विमानांसाठी करार
मुंबई. देशांतर्गत विमान कंपनी स्पाइसजेटने बुधवारी हिवाळ्यापूर्वी पाच बोईंग ७३७ विमानांसाठी करार अंतिम करण्याची माहिती दिली. ही विमाने 'डॅम्प लीज' तत्त्वावर समाविष्ट केली जात आहेत. 'डॅम्प लीज' अंतर्गत, एक विमान कंपनी त्यांनी विलीन दुसऱ्या विमान कंपनीला प्रवाहदा देते. या व्यवस्थेत, पायलट आणि सह-पायलट साऱ्या कू सदस्यांना देखील सहसा विमानासोबत शेअर केले जाते. विमान कंपन्यांच्या ताऱ्यांचा मागोवा ठेवणारी वेबसाइट स्पाइसजेटच्या ताल्यातील वृक्ष ५३ विमानांपैकी सध्या ३७ बोईंग-७३७ आणि सहा प्रदेशीक जेट विमाने कार्यरत आहेत. विविध कारणांमुळे ३४ विमाने उड्डाण करत नव्हती. स्पाइसजेटने २५ जुलै रोजी पाच इतर विमानांबाबत अशीच घोषणा केली होती. बुधवारी एका निवेदनात एअरलाइनने म्हटले आहे की, स्पाइसजेटने आणखी पाच बोईंग ७३७ विमानांसाठी भाडेपट्टा करार अंतिम केले आहेत, ज्यामुळे येत्या हिवाळ्यापूर्वी त्यांचा ताफा आणखी मजबूत होईल.

स्टार्टअपसाठी योजना कोणत्या?
स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत, सरकार स्टार्टअपना त्यांच्या व्यावसायिक कार्याचा विविध टप्प्यांवर निधी संधी प्रदान करण्यासाठी आणि पाठिंब्यासाठी, कल्पनांक गुंतवणूक आणि देण्यात फंड आणि फंड फॉर स्टार्टअप, स्टार्टअप इंडिया बीज भांडवल आणि क्रेडिट रॅपिडी स्कीम फॉर स्टार्टअप या प्रमुख योजना राबवत आहेत. स्टार्टअप उपक्रमांमध्ये फंड आणि फंडांमध्ये ३० जुन्यापर्यंत १,२८२ नवउद्यमींमध्ये २३,६७९ कोटी रुपये गुंतविले आहेत. योजनेतर्गत इन्फ्युबेन्डोरो निवडलेल्या २,९४२ नवउद्यमी ६६७.८५ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक संकेत नोंदणी कार्यालयाकडे ६५९ उत्पादनांसाठी जीआय टॅग (भौगोलिक संकेत) अर्ज हे प्रलंबित आहेत.

टॅरिफमुळे भारताच्या विकासावर परिणाम नाही

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. एस अँड पी ग्लोबल रेटिंगचे संवाल्क यिफान फुआ यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेच्या शुल्काचा भारताच्या वाढीवर परिणाम होणार नाही कारण ती व्यापार-केंद्रित अर्थव्यवस्था नाही आणि तिचा सार्वभौम रेटिंग वाढीकडे सकारात्मक राहील. रेटिंग एजन्सी एस अँड पी ने गेल्या वर्षी मे महिन्यात मजबूत आर्थिक वाढीचा हवाला देत भारताचे सार्वभौम रेटिंग इंडिया बीज भांडवल आणि क्रेडिट रॅपिडी स्कीम फॉर स्टार्टअप या प्रमुख योजना राबवत आहेत. स्टार्टअप उपक्रमांमध्ये फंड आणि फंडांमध्ये ३० जुन्यापर्यंत १,२८२ नवउद्यमींमध्ये २३,६७९ कोटी रुपये गुंतविले आहेत. योजनेतर्गत इन्फ्युबेन्डोरो निवडलेल्या २,९४२ नवउद्यमी ६६७.८५ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक संकेत नोंदणी कार्यालयाकडे ६५९ उत्पादनांसाठी जीआय टॅग (भौगोलिक संकेत) अर्ज हे प्रलंबित आहेत.

ऑगस्टपासून लागू होईल. भारताच्या सकारात्मक दृष्टिकोनावर शुल्क लादण्याचा नकारात्मक परिणाम होईल का असे विचारले असता, यिफान म्हणाले, वैभारावार लालेल्या शुल्काचा आर्थिक वाढीवर कोणताही परिणाम होईल असे मला वाटत नाही. कारण भारत ही फारशी व्यापार-केंद्रित अर्थव्यवस्था नाही.२ जून तुम्ही निर्यातीच्या बाबतीत भारताचा अमेरिकेतील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) तुलनेत असलेला व्यापार पाहिला तर तो फक्त दोन टक्के आहे. S&P या अंदाज आहे की चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा GDP वाढीवर दर ६.५ टक्के असेल, जो गेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ साऱखाच आहे.

भारताच्या नवीन क्षेत्रांमध्ये निर्यातीत सरासरी वाढ

देश गट	वाढ%
ओशिनिया (न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह)	१३.८३
सीआयएस (रशिया वगळता)	१०.०३
लॅटिन अमेरिका	९.७१
तर अमेरिका	९.२२
आफ्रिका	७.९६
युरोप (ईयू वगळता)	५.६६
आखाती देश	३.९३
दक्षिण आशिया	३.८७
आसियान	२.९१



नवीन ट्रेंड काय आहेत?

उत्तर अमेरिकी आणि युरोपमध्ये निर्यातीच्या वाढत्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. म्हणजेच भारतीय निर्यातदारांनी या बाजारपेठांमध्ये आधीच मजबूत स्थान मिळवले आहे. ■ आसियान आणि आखाती देशांमधील निर्यात सातत्याने वाढत आहे. या बाजारपेठांमध्ये भारतीय

कमी करते आणि देशांतर्गत मागणीला चालना देते. निर्यात वाढ कमकुवत असताना देशांतर्गत वापर अर्थव्यवस्थेला मदत करू शकतो. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. कमी व्याजदरांची दुसरी बाजू म्हणजे रोखे

उत्पन्न कमी होते. एप्रिल ते जुलै २०२५ दरम्यान परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज विकले आहे. सुट्याने, मे महिन्यात आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर अमेरिका-भारत उत्पन्नातील तफावत पुन्हा वाढत आहे. ही मोठी तफावत भारतीय

सेन्सेक्स ३०४ अंकांनी वधारला जागतिक बाजारपेठेत वाढीचा परिणाम

मुंबई, वृत्तसंस्था. बुधवारी स्थानिक शेअर बाजार पुन्हा वाढीकडे परतला आणि बीएसई सेन्सेक्स ३०४ अंकांनी वधारला. अमेरिकेतील स्थिर चलनवाढ दरादरम्यान जागतिक बाजारपेठेत वाढ झाल्याने धातू, ऑटोमोबाईल आणि औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे देशांतर्गत बाजार वधारला. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ३०४.३२ अंकांनी किंवा ०.३८ टक्क्यांनी वधारून ८७,५३९.९१ वर बंद झाला. व्यापारदारम्यान, एकेकाळी तो ४४८.१५ अंकांनी वर गेला होता. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० शेअर्सचा निफ्टी १३१.९५ अंकांनी किंवा ०.५४ टक्क्यांनी वधारून २४,६१९.३५ वर पोहोचला. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर आठ वर्षांच्या नीचांकी १.५५ टक्क्यांवर आल्याने देशांतर्गत शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे हे घडले आहे. विदेशी बाजार :: इतर आशियाई बाजारपेठांमध्ये, दक्षिण कोरियाचा कोरपी जाणवताना निकोई, चीनचा शंघाय कंपोझिट आणि हांगकाँगचा हँग कांग वाढले. दुपारच्या व्यवहारात युरोपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये वाढ झाली. अमेरिकन बाजारपेठांमध्ये वाढ झाली. कच्चे तेल :: जागतिक तेल बेचमांक ब्रेंट कूड ०.३६ टक्क्यांनी घसरून प्रति बैरल ९६५.८८ वर आला. रूयला :: बुधवारी डॉलर कमकुवत झाल्याने आणि देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक कल यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना वाढल्या, त्यामुळे रुपया २० पेशांनी मजबूत होऊन ८४.७३ (तात्पुरत) वर बंद झाला.



नायरा एनर्जीचा आता चीनला तेल पुरवठा २०२१ नंतर अशी पहिली डिलिव्हरी

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरून युरोपियन युनियनच्या निर्बंधांना तोंड देत असलेली नायरा एनर्जी आता तोट भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. नायरा एनर्जी चीनला एक खेप पाठवत आहे, जी २०२१ नंतर भारताची अशी पहिली डिलिव्हरी आहे. एका अहवालानुसार, भारतीय डिझेलची खेप चीनला जात आहे. हे पाऊल अशा वेळी उचलल्यात आले आहे जेव्हा रशियाशी संबंधित नायरा एनर्जी नवीन ईयू निर्बंधांमुळे तिच्या तेल उत्पादनांच्या निर्यातीवर अनिश्चिततेचा सामना करत आहे. जहाज ईएम झेनिथ १८ जुलै रोजी नायरा येथील वाडीनार टर्मिनलवरून सुमार ४,९६,००० बैरल अल्ट्रा-लो सल्फर डिझेल घेऊन निघाले. युरोपियन युनियनने रोज़नेफ्ट-समर्थित रीफायनरीवर निर्बंध जाहीर करण्यापूर्वीच जहाज निघाले, ज्यामुळे रशियन तेल व्यापारावर कठोर उपाययोजना करण्यात आल्या. मूळतः मलेशियाला जाणारे जहाज मलयाकच्या समुद्रधुनीत पोहोचल्यानंतर मार्ग बदलले आणि सुमार २२

रिलायन्स इन्फ्राचा मोठा विजय

दिल्ली, वृत्तसंस्था. अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक आनंदची बातमी आली आहे. कंपनीने अरावली पॉवर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध करार चुकीच्या पद्धतीने रद्द केल्याच्या प्रकरणात मध्यस्थी निवाडा म्हणून ५२६ कोटी रुपये जिंकले आहेत. कंपनीने बुधवारी सांगितले की तीन सदस्यीय मध्यस्थी न्यायाधिकरणाने बहुमताने निर्णय दिला आहे की एपीसीपीएलने करार रद्द करणे बेकायदेशीर, अवैध आणि चुकीचे होते. यामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि खर्चासाठी कंपनीचे दावे अंशतः स्वीकारण्यात आले आहेत. रिलायन्स इन्फ्राच्या बाजूने व्याजासह ५२६.२३ कोटी रुपये लवाद निवाडा आहे. रिलायन्स इन्फ्राने २०१८ मध्ये अरावली पॉवर कंपनी लिमिटेडने करार चुकीच्या पद्धतीने रद्द केल्याच्या विरोधात मध्यस्थी न्यायाधिकरणाचा सहारा घेतला होता. कंपनीने म्हटले आहे की या पुरस्कारातून मिळालेली रक्कम रिलायन्स इन्फ्रा भांडवल वाढीसाठी वापरेल.

एफडीआय वाढवण्याचे प्रयत्न तीव्र झाले

२०००-०१ पासून भारताने पाठवलेल्या परकीय गुंतवणूकीपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे. यामुळे निव्वळ परकीय गुंतवणूकीची स्थिती सकारात्मक राहिली आहे. परंतु आता जाणाऱ्या परकीय गुंतवणूकीतील वाढ ही संतुलन वाढ्यात आणत आहे. ■ २०२४-२५ मध्ये निव्वळ परकीय गुंतवणूक आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. अमेरिका एकेकाळी भारतातील तीन प्रमुख परकीय गुंतवणूक स्रोत देशांमध्ये होता. तो आता संरक्षणवादी धोरण स्वीकारत आहे. यामुळे भारताने मित्र देशांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काम सुरू केले आहे. जिथे उत्पादन एकतर देशांतर्गत बाजारात विकले जाईल किंवा अमेरिकेत्यतिरिक्त इतर देशांमध्ये निर्यात केले जाईल. असे काही मित्र-केंद्रित थेट गुंतवणूक आधीच आली आहे. ■ उाहलगर्भाय, व्हिएतनामच्या विनफास्टने तामिलनाडूमध्ये एक ईव्ही कारखाना स्थापन केला आहे जो स्थानिक गरजा पूर्ण करेल तसेच निर्यातीचा आधार बनेल. भारतीय आणि यूईई शिपयार्ड संयुक्तपणे भारतात जागतिक दर्जाचे जहाज ट्रप्सेन्टी क्लस्टर विकसित करत आहेत जे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या जहाजांना सेवा देईल. या नवीन जागतिक व्यवस्थेत, भारताला केवळ अमेरिकन गुंतवणूकीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेसाठी निर्यात केंद्र म्हणून ते मजबूत स्थितीत आहे.

रोख्यांना अधिक आकर्षक बनवते. ही तफावत लवकरच भरून निघण्याची शक्यता नाही, कारण यूएस फेडने सप्टेंबरमध्ये दर कमी केले तरी, ऑगस्टमध्ये दर राखण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय गरज पडल्यास वर्षाच्या अखेरीस कपात करण्याची संधी देतो.

पेमेंट अ‍ॅग्रीगेटर म्हणून औपचारिक मान्यता पेटीएमला रिझर्व्ह बँकेने दिला मोठा दिलासा

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. डिजिटल पेमेंट क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमला अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ऑनलाईन पेमेंट अ‍ॅग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी औपचारिक मान्यता मिळाली आहे. हा निर्णय पेटीएमच्या मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडसाठी मोठा दिलासा देणाराच नाही तर बाजारपेठेतील विश्वास परत मिळवण्याचे संकेत देखील आहे. तसेच पेटीएम आता गुगल पे, फोनपे आणि इतर यूपीआय सेवा प्रदायांसह बाजारात पुन्हा स्पर्धा करू शकेल. **मंजुरीचा अर्थ काय?** या मंजुरीनंतर, पेटीएमचे पेमेंट सर्व्हिस युनिट - पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (पीपीएसएल) आता पुन्हा नवीन व्यापाऱ्यांना ऑनबोर्ड करू शकेल, म्हणजेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर व्यापाऱ्यांना जोडण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. ही बंदी नोव्हेंबर २०२२ पासून लागू झाली होती, जेव्हा काही एफडीआय-संबंधित अनुपालनांमुळे आरबीआयने पेटीएममध्ये नवीन व्यापाऱ्यांना जोडण्यास नकार दिला होता. परंतु आता सर्व अडथळे दूर झाले आहेत, पेटीएम पूर्वीप्रमाणेच त्यांच्या सेवांचा विस्तार करू शकेल. **२०२० पासून खटला सुरू होता** : पेटीएमचा पेमेंट अ‍ॅग्रीगेटर परवान्यासाठीचा अर्ज मार्च २०२० मध्ये देण्यात आला होता. तथापि, अर्जांनंतर, हा विषय बराच काळ अडकला राहिला कारण कंपनीवर परदेशी गुंतवणूकदारांचे, विशेषतः चीनच्या अलिबाबा आणि अँट फायनान्शियल सारख्या गटांचे नियंत्रण होते.

मध्य रेल्वे		
दावा म केलेल्या दुचाकी वाहनांचा सामान्य लिलाव		
दावा म केलेल्या दुचाकी वाहनांचा सामान्य लिलाव नागपूर येथील पारसल कार्यालयात होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या दाव्यासाठी, संबंधित कानादपत्रांसह 15 दिवसांच्या आत पारसल कार्यालयाशी संपर्क साधा. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही. वाहनांचे मांडिल आणि त्यांचे क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:		
SN	Model Name	Vehicle Number
01	Hero Honda Splendor	MH 32-AD-9248
02	Hero Honda Splendor	MH14-BW-1678
03	Hero Deluxe	MH33-X-8742
04	Bajaj Platina	MH02-BE-9644
05	Hero Honda Shine	TS11-EE-4977
06	Hero Honda Unicorn	TS27-A-9253
07	Activa	MH49-BN-0985
08	Hero Honda Passion PRO	MH13-AR-4995
09	Passion Plus	MH-31-KR-2710
10	Hero Glamour	MH34-AE-1670
11	Activa	MH-31-EC-3509
12	Hero Honda	MH31-K-1812
13	Bajaj Platina	MH32-S-0085
14	Hero Honda	MH 31-BZ-8920
15	TVS	MH32-G-6444
16	Bajaj	MH31-AV-6178
ANU/20/162		
अतिधिकृतपणे रेल्वे रुळ ओलांडणे हा दंडनीय गुन्हा आहे.		

पश्चिम रेल्वे - अहमदाबाद	
इपीसी - निविदा सूचना क्र. डीवाय.सीईसीएडीआयजेएनडी-आरई- डी- इपीसी- ०१	
जुनागढ जंक्शन रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास	
उप मुख्य अभियंता (बांधकाम)- २, पश्चिम रेल्वे, अहमदाबाद हे भारताच्या राष्ट्रपतींकरिता आणि त्यांच्या वतीने खालील कामांकरिता खुल्या निविदा मागवित आहेत :	
त्याच्या ठिकाणासह कामाचे वर्णन : अभियांत्रिकी, प्राणण आणि बांधकाम (इपीसी) (एकल टप्पा) मोडवर पश्चिम रेल्वेमधील भावनगर विभागाच्या जुनागढ जंक्शन रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करणे.	
सामाचे अंदाजे मूल्य : ₹ ९४,७७,८८,१८५.००/- (रु. चौगुण्यावट कोटी, सत्ताहजार लाख अठ्ठाव्हाशी हजार एकोशे पंचाशेशी मात्र)	
ऑनलाईन गेटवे द्वारे जागरूकताची इसारा रक्कम : ₹ ४८,९०,०००.०० (रु. अठ्ठ्याचौड्या लाख एकोणवषट्व हजार मात्र)	
पूर्ण होण्याचा कालावधी : २४ (चोविस) महिने	
बोली - पूर्व सभा : २२-०८-२०२५ रोजी ११:०० वा.	
बोली सार करणाऱ्याची तारीख आणि वेळ : सादर करणे : दि. २४-०९-२०२५ रोजी १५:०० वा. पर्यंत	
तांत्रिक बोली उघडणे : निविदा उघडणे: दि. २४-०९-२०२५ रोजी १५:३० वा.	
निविदा बोली प्रकाराची प्रणाली : दोन लिफाफा प्रणाली. इपीसी (एकल टप्पा).	
संकेतस्थळ तपशील , निविदेचा संपूर्ण तपशील पाहता येणार्या सूचना फलकाचे ठिकाण : उप मुख्य अभियंता (बांधकाम) - २ यांचे कार्यालय, पश्चिम रेल्वे, २रा मजला, निर्माण भवन, डीआरएफ कार्यालयालाजवळ, अरसावा, अहमदाबाद.	
संकेतस्थळ : www.irops.gov.in	
जुन्या पत्रे व: facebook.com/WesternRly जुन्या पत्रे व: twitter.com/WesternRly	

मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात दावा भारत लवकरच जगातील सर्वात मोठा ग्राहक बाजार

दिल्ली. भारत जगातील सर्वात जास्त मागणी असलेला ग्राहक बाजार बनण्याच्या मार्गावर आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उर्जा संक्रमणा होईल, कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तरात वाढ होईल आणि उत्पादन क्षेत्राला जीडीपीमध्ये मोठा वाटा मिळेल. जीडीपीमध्ये तेलावरील अवलंबित्व सतत कमी होतये जीडीपीमध्ये भारताचे तेलावरील अवलंबित्व सतत कमी होत आहे, तर निर्यातीचा, विशेषतः सेवांचा वाटा वाढत आहे. तसेच, पुढील तीन वर्षात वित्तीय एकत्रीकरणअंतर्गत प्राथमिक अधिशेष निर्माण होण्याची शक्यता आहे. घटक देशातील बचतीचे असंतुलन कमी करतील, ज्यामुळे वास्तविक व्याजदर संरचनात्मकदृष्ट्या कमी राहण्यास मदत होईल. अहवालानुसार, पुरवठा बाजू आणि लवचिक महागाई लक्ष्यीकरण यासारख्या धोरणात्मक बदलांमुळे भारतातील महागाईची अस्थिरता कमी झाली आहे. यामुळे येत्या काही वर्षांत व्याजदरांमध्ये आणि विश्वास दारामध्ये अस्थिरता कमी राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती देशांतर्गत गुंतवणूकदारांना त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये इक्विटीचा वाटा वाढवण्यास प्रोत्साहित करेल, जे



बाजारात अस्थिरतेचा कालावधी

कमी बीटाचे कारण वांगल समष्टि आर्थिक स्थिरता आणि देशांतर्गत गुंतवणूक पद्धतीमध्ये इक्विटीकडे संरचनात्मक बदल हे आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत सुरू झालेली उत्पन्न वाढीची मंद गती आता संपत असल्याचे दिसते. तथापि, बाजार अंजुनही पूर्णपणे खात्रीलायक नाही. भविष्यातील सुधारणांसाठी काम करत आहे मऊ भूमिका असलेली मध्यवर्ती बँक वाढीतील सुधारणांना पाठिंबा देत असल्याचे त्यात म्हटले आहे. पुढे पाहता, अहवालात असेही अधोरेखित केले आहे की अमेरिकेसोबत अंतिम व्यापार करार, अधिक भांडवली खर्चाचा घोषणा, कॉर्पोरेट बॉड मार्केटमध्ये आधीच दिसून येणारी कर्जावढ, उच्च-फ्रिक्वेन्सी आर्थिक डेटामध्ये समान सुधारणा आणि चीनसोबतच्या व्यापारात सुधारणा यामुळे आणखी वाढ होऊ शकते.

सध्या शेअर बाजारात सतत खरेदीच्या स्वरूपात दिसून येते.

एचडीएफसीच्या बचत खात्यात हवे किमान २५ हजार रुपये ग्राहकांना मोठा धक्का, बँकांची दादागिरी वाढली

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. आयसीआयसीआय बँकेनंतर आता सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील कर्ज देणारी एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या नवीन बचत खात्यांसाठी किमान सरासरी मासिक शिल्लक मर्यादा वाढवली आहे. बँकेच्या मते, १ ऑगस्ट २०२५ पासून महानगर आणि शहरी शाखांमध्ये उघडलेल्या नवीन खात्यांमध्ये मासिक सरासरी २५,००० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल, तर पूर्वी ही मर्यादा १०,००० रुपये होती. यापूर्वी आयसीआयसीआय बँकेने घोषणा केली होती की आता ग्राहकांना किमान सरासरी मासिक शिल्लक १०,००० रुपयांपेवजी ५०,००० रुपये ठेवावी लागेल. तथापि, बँकेच्या निर्णयाच्या बँकेला बराच विरोध होत आहे. ही मर्यादा अर्ध-शहरी शाखांसाठी ५,००० रुपये आणि ग्रामीण

व्यापार करारावर भारत ‘थोडा हट्टी’

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. अमेरिका आणि भारत यांच्यातील सुरू असलेल्या व्यापार कराराच्या चर्चा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आहेत, ज्यांनी म्हटले आहे की भारत व्यापार कराराबद्दल 'थोडा हट्टी' आहे. हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवर २५% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा आधीच केली आहे, जी २७ ऑगस्टपासून लागू होईल. बेसेंट म्हणाले की भारत आणि स्विझरलंडसारख्या काही देशांसोबत प्रमुख व्यापार करार अजूनही प्रलंबित आहेत. आम्ही बहुतेक महत्त्वाच्या देशांसोबतच्या कराराच्या अटींवर सहमत झालो आहोत, परंतु भारत अजूनही थोडासा दिरंगाई करत आहे.

ऑक्टोबरपर्यंत चर्चा पूर्ण होईल का असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, हे अपेक्षित आहे, परंतु हे सांगणे खूप लवकर आहे. ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये भारतातून येणाऱ्या वस्तूवर ५०% पर्यंत कर लादण्याचा उल्लेख होता. २५% टॅरिफ आधीच लागू करण्यात आला आहे, पण आता त्यात २५% अधिक जोडण्यात आला आहे. हा नवीन टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू केला जाईल. ट्रम्प म्हणाले होते की भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे, म्हणूनच त्यांनी हा कठोर निर्णय घेतला. भारत सरकारने या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

बँक ऑफ बडौदा

Bank of Baroda

शाखा - सदर बाजार, नागपूर

तत्कमजला श्रीराम टॉवर बिल्डिंग सदर, सदर बाजार, नागपूर

सोन्याच्या लिलाव करीता सूचना

आली नमूद केलेल्या कार्यदलांना बँक ऑफ बडौदा कडून रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून आम्ही कार्यदलांना रवाना होईल सोन्यावरील कार्यदलांनी रवाना राहणारी परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सोपे ओपन कॉन्ट्रॉल रवाना राहणारी वहाकरी देवत मरण्यात अपय